

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची विक्री अधिकृत वितरकांमार्फत करण्यास व शासकीय प्रकाशनांवर ४०% सवलत देण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-१०१५/प्र.क्र.१४५/२०१५/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १५ मार्च, २०१६.

वाचा :- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०.

प्रस्तावना :-

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांमार्फत विविध परिभाषा कोश, प्रशासनिक लेखन, ब्रिटानिका एनसायक्लोपिडीयाच्या धर्तीवर मराठी भाषेत सर्व विषय संग्राहक ज्ञानकोश तसेच मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या अशा विविध विषयांवर मौलिक भाष्य करणारी विपुल ग्रंथनिर्मिती करण्यात आली आहे. ही प्रकाशने ज्ञानवर्धक असली, तरीही सद्यःस्थितीत या प्रकाशनांची विक्री फक्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर या ५ शासकीय ग्रंथागारांतूनच होत आहे. योग्य वितरण व्यवस्थेअभावी ही प्रकाशने शैक्षणिक संस्था, विद्यार्थी तसेच सामान्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन सदर प्रकाशनांच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करून, प्रकाशन विक्रीवरील प्रचलित सवलतीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांकडून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या व या पुढे प्रकाशित करण्यात येणाऱ्या सर्व प्रकाशनांची विक्री शासकीय मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालयामार्फत नेमण्यात आलेल्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अधिकृत विक्रेत्यांमार्फत करण्यास व या विक्रेत्यांना सर्व प्रकाशनांवर सरसकट ४०% सवलत देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०३१५१२५२०८२१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
६. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
९. संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई,
१०. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
११. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१४. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१५. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. भाषा-३ संग्रहार्थ.